

August 25, 2023

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

Scrip Code: 514322

Sub.: Newspaper Advertisement for Dispatch of Notice of 36th Annual General Meeting along with Annual Report for the Financial year 2022-23

Dear Madam/Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Sebi (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 Please find enclosed copies of the News Paper advertisement pertaining to Notice intimating that 36th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, September 18, 2023, at 10:00 am Indian Standard Time ('IST') through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') and confirming the electronic dispatch of Notice of 36th Annual General Meeting along with Annual Report for financial year 2022-23 and E-Voting information published in the following Newspapers on August 25,2023:

- 1. Mumbai Laksdeep(Marathi Newspaper)
- 2. Business Standared (English Newspaper)

The above information is also being uploaded on the website of the Company at www.kflindia.com.

You are requested to take above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For Kamadgiri Fashion Limited

Deepar

Deepa Toshniwal Company Secretary & Compliance officer A66073

Encl.: a/a



Kandra Ramesh Babu Maidu, a member of the DHELRAJ ENCLAVE TOWER 1-C Co Operative Housing Society Limited, having address at Near Siddharth Nagar, Borivali East Mumbai - 400066, and holding Flat No.604-1C, in the building of the society, died on 25/04/2020 without making any nomination. Mrs. Suguna Rameshbabu Naidu has made an application for ransfer of the shares of the deceased me mber to his/her name

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy in the received member is the claims/objections of the claims/objection when the capital/property of the Society is the society of the society in the society of the soc registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 25.08.2023

for and on behalf of DHEERAJ ENCLAVE TOWER 1-C CHS Ltd, Hon, Secretar

PSPCL Punjab State Power Corporation Limited

(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala) Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in (Contact Number-96461-22227)

TENDER ENQUIRY NO. 73/CE/RE&APDRP/RDSS/2023-24 Dated:23-08-2023 CE/RE & APDRP invites E-Tenders from reputed and experienced firms for Developmen

of Distribution Infrastructure for 02 No. Packages (Package-16 for Nawanshahr, Fatehgarh Sahib & Kapurthala and Package-17 for Tarn Taran, Gurdaspur & Pathankot) of Punjab under Revamped Reforms-based and Results- Linked, Distribution Sector Scheme For detailed NIT and Tender specifications please refer to https://eproc.punjab.gov.in from

Note: Corrigendum and addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in

76155/12/2086/2023/27127

Aditya Birla Housing ADITYA BIRLA CAPITAL Finance Ltd. Regd Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362 266 | (T) +91 22 43567100 | (Toll free) 1800 270 7000 | IN: U659226j2009PLC083779 | homefinance.adityabirlacapital.com

NOTICE

To:

2nd Floor,

C.B.D Belapur,

Notice is hereby given that w.e.f. 20th November, 2023, Aditya Birla Housing Finance Limited, Belapur Branch, shall be relocating its premises

From: Closing Premises Address: Ground Floor,

Monarch Plaza, Plot No.56, Sector 11, CBD, Navi Mumbai - 400614

For ADITYA BIRLA HOUSING FINANCE LTD.

DOP : 25 August, 2023

Place: Belapur

Authorized Signatory

C-577/23

DMI HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

Express Building, 3rd Floor, 9-10, Bahadur Shah Zafar Marg New Delhi-110002, T: +91 11 41204444 F: +91 11 41204000 dmi@dmihousingfinance.in U65923DL2011PTC216373

New Office Address:

Office No.205 & 206,

Pujit Plaza Co. Op. Society,

Plot Number 67, Sector-11

Navi Mumbai - 400614

[See Rule-8(1)] POSSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas The undersigned being the authorized officer of the DMI Housing Finance Priva imited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement c ecurity Interest [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Sectio 3(12) read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a deman notice dated 29-May-23 calling upon the borrower Sitaram Shankar Kalgude S/o Shanka Kalgude And Deepali Sitaram Kalgude Wo Sitaram Kalgude (co-borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs.15,58,459/- (Rupees Fifteen Lacs Fifty Eigh Thousand Four Hundred Fifty Nine Only) as on 19-May-23 within 60 days from the date of

The Borrower(s)/Co-borrower(s)/Mortgagor(s)/Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Coborrower(s)/Mortgagor(s)/Guarantor(s and the public in general that the undersigned has taken the possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Sub Section (4) (tion 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on th he 22 day of August of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the DMI Housing inance Private Limited for an amount being Rs.15,58,459/- (Rupees Fifteen Lacs Fifty Eigh Thousand Four Hundred Fifty Nine Only) as on 19-May-23 together with further interesthereon at the contractual rate of interest till the date of payment & expenses thereon.

The Borrower(s)/Co-Borrower (s)/ Mortgagor(s)/ Guarantor(s)'s attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Flat No-304, 3rd Floor, 'a' Wing, Angel Pride, Survey No-44, Hissa No-1, Near Jai Ambe Mandir, Sonarpada, Dombivali, (east) Taluka Kalyan, Distt. Thane, Maharashtra 421201

Date: 23.08.2023 Place: Thane, Kalyan Sd/- Authorized Officer DMI Housing Finance Private Limited

Kamadgiri Fashion Limited

CIN: L17120MH1987PLC042424 Regd. Office: C.T.S. No. 620 & 638, Ground Floor. Advance House, Plot_ A, ARK Industrial Estate Compound, Makwana Road, Marol, Naka, Andheri (East) Mumbai 4000599 Tel. No.: (+91 22) 69433000

Website: www.kflindia.com | E-mail: cs@kflindia.com **NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 36th (Thirty-Sixth) Annual General Meeting ('AGM') of the Members of Kamadgiri Fashion Limited ('the Company') will be held on Monday September 18, 2023 at 10:00 am Indian Standard Time ('IST') via Video Conferencino ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility ONLY to transact the businesses as

et out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 14/2020 ,17/2020 ,20/2020 ,2/2021 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 and January 13,2021 respectively and all other relevant circulars issued by the ministry of corporate affairs (collectively called 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India Circular No. dated May 12, 2020, January 15, 2021 ('SEBI Circular'), the Company has sent the Notice of the 36th AGM along with the link for the Annual Report of the Company for the Financial Year 2022-23 on Thurusday, August 24. 2023, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are egistered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA')/Depositories Participants ('DPs'). The requirement of sending physical copies of the Annual Report

has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. The e-copy of the Notice of the Meeting along with Annual Report for the financial yea 2022-23 of the Company is available on the website of the Company at www.kflindia.com and on the website of Stock Exchange at www.bseindia.com.

For permanent registration of the e-mail address, Members holding shares in dema form are requested to update the same with their DPs and in case the Members are holding shares in physical form are requested to update the same with the RTA by writing to them at rnt.helpdesk@linkintime.co.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India

('ICSI') each as amended from time to time: The Company is pleased to provide its members, the facility to exercise their right to cast their vote by electronic means in respect of all resolutions as set out in the Notice, through e-voting services (remote e-voting') before the AGM and at the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose

the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. ote e-voting period commences on Friday, September 15, 2023 at 09:00 a.m. IST and ends on Sunday, September 17, 2023 at 05:00 p.m. IST. The remote e-voting shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e-voting period, members of the Company, holding shares either in physical form o dematerialised form, as on Monday, September 11, 2023 (cut-off date') may cast their vote by remote e-voting. Once the member has cast the vote electronically, he/ she shall not be allowed to change it subsequently.

The facility of remote e-voting shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e voting shall be able to exercise their right at the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / at the AGM.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date, may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in or may contact the toll-free number provided by NSDL: 1800-222-990. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only.

The Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but shall not be entitled to cast their votes again on such resolution(s) for which the Member has already cast the vote through remote e-voting prior to the AGM.

Members who need assistance before or during the AGM can contact NSDL on evoting@nsdl.co.in / 022-48867000 and 022-24997000

For Kamadgiri Fashion Limited Deepa Toshniwa Company Secretary August 25, 2023

S. E. RAILWAY TENDER

24-21, dated 21.08.2023. Divisiona Railway Manager (Engg.), South Easter Railway, Chakradharpur for and on beha of the President of India invites E-Tender against open tender for the following work Manual offers are not allowed against th tender and any such manual offer receive shall be ignored. Name of work: Pro tamping & Post-tamping of track and it ated work under the Jurisdiction of SSE(P.Way)/GP, SSE(P.Way)/JSG an ADEN/ROU in CKP Division (2nd Call Tender Value : ₹ 3,19,09,666.92. EMD ₹3,09,600/-. Cost of tender form: ₹0.00 Date of opening: 22.09.2023. The tender can be viewed at website http://www ireps.gov.in The tenderer/ hidders mu nave Class-III Digital Signature Certifica & must be registered under on IREP: portal. Only registered tenderer/bidd can participate on e-tendering. Note -Tender forms shall be issued free of co to all tenderers (Authority - Rly. Bd.' letter no. 2020/CE-I/CT/3E/GCC/Poli

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Baptis **Anthony Rumao,** owner of Flat No. 301, area admeasuring 1075 Sq. Ft. carpet, 'C wing ', Third Floor, in Building No. 2 Known as "Amazaon Park" at Linking Road, Near Devkinagar, Borivali (West) bearing CTS No. 523(pt), 1529, 1530, 1531, 1532, 1533, 1535(pt), 1541 and 1491 of Village Eksar, Taluka Borivali MSD. He has agreed to Gift th said flat to my client.

Any person/s having any claim in, to or over the said flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust nheritance, possession, lease, sub-ease, assignment, transfer, tenancy, sub-tenancy, bequest, succession license, maintenance, lis-pendens oan, advances, lien, pledge, orders judgments or decrees passed or issue any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment ettlement or otherwise howsoever i nereby required to make the same known in writing with valid documenta evidence to the undersigned at B/106, 1st Floor, Sayeed Manzil CHS Ltd, Pandit Dindayal Nagar, Opp. Bassei Catholic Bank Ltd. Manikpur, Vasa (West) Dist Palghar - 401202 withi 14 days from the date hereof, otherwis it will be presumed that there do no exist any objections or claims and the same, if any, will be considered as waived or abandoned and my clients will proceed with the Gift deed in respect of the said flat. VASAI Dated This 25th Day of August

David S. Dabre

Advocate High Court, Bombay

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my client has misplaced the Origina Agreement for Sale between M/s. Shet Builders and Smt. Bhupinder S. Shethi i respect of Flat No. 102, on First floor, in the building known as Vrindavan Compley CHS Ltd., Ambadi Road, Om Nagar Diwanman, Vasai Road (W), Tal. Vasai Dist. Palghar. In case the same is found should be returned to my client or to u forthwith. In case any person has any rights, claims and interest in respect o rights, claims and interest in respect or aforesaid property, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documental proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived

abandoned.

Advocate Parag J. Pimple
S/4, Ground floor, Pravin Palace, Pt.
Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal.
Vasai, Dist. Palghar - 401 202.
Mob: 9890079352
Date:25/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that ARVIND SHRINIVAS PANDIT, residing at 18/10, BPT Old Colony, Nadkarni Park, Wadala East, Mumbai ("Vendor"), is negotiating with our client for the sale insfer of the premises, described in the Schedule hereunder written ("Premises") The Premises was originally allotted by MHADA to Nilima Arvind Pandit and on he demise, the name of the Vendor was mutated in the records of MHADA and Suryoday Co-operative Housing Society Limited ("Society") transferred the Premises in the name of the Vendor

All person/s and/or entities including inter-alia any bank and/or financial institution and/or authority having any claim/s in respect of or against the said Premises are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned having its office at 113-114, Free Press House, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai–400021 and by way of email at objections@dvassociates.co.in, within 15 (fifteen) days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived, releas relinquished and/or abandoned.

SCHEDULE (Description of the said Premises) Gala No.103 admeasuring 301 square feet the 1st floor in building no.6B ("Building") together with 10 fully paid-up shares of Rs.50/- each bearing nos.251 to 260 contained in Share Certificate bearing No.026 dated 18th September, 2022 of Society, which Building is constructed or all that piece and parcel of land CTS No.916(pt) and 9179 (pt) situate lying and being at Vinoba Bhave Nagar, Kurla (W) Mumbai 400 070.

Dated this 25th day of August, 2023 Dharana Joshi

Dhaval Vussonji & Associates Advocates and Solicitors

PUBLIC NOTICE

NOTICE NOTICE is hereby given that the Certificate (s) for Folio No. 09997458 and Certificate Nos. 94333, 248734, 366472 Certificate Nos. 94333, 248734, 366472, 459399 & 1330651 and Distinctive Nos. 4551085-4551134, 143014009-143014058, 578601305-578601404, 619889854-619889953 & 1391981242 13919813191 Equity Shares Nos. 450 of Larsen & Toubro Limited standing in the name (s) of Late Hemendra Singh has / have been lost or mislaid and the undersigned (Smt. Sita Singh) has / have applied to the Company to issue duplicate
Certificate(s) for the said shares. Any
person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date: 22-08-2023 Name of Applicant

PUBLIC NOTICE

MRS. KANCHAN SACHDEV owner of Flat No. 10 on the Fourth
Floor of HIRAMOTI CHS LTD address at PLOT NO. 26 ROAD, NORTH AVENUE ROAD, SANTACRUZ (WEST) MUMBAI- 400054, died or 12.01.2023 without making any will

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to he transfer of the said shares and interest of the deceased membe in the capital/property of the society within a period of 15 days rom the publication of this notice copies of such documents and other proofs in support of his ner/their claims/objections for ransfer of shares and interest of the deceased member in the capita property of the society in such nanner as is provided under the ve-laws of the society. The claims objections if any, received by the society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, with the Society Office between office hours **Time: 4:00** P.M to 6:00 P.M. from the date of oublication of the notice till the date of expiry of its period.

Date: 25/08/2023

Place: Mumbai For and on behalf of HIRAMOTI CHS LTD. Sd/-HON. SECRETARY

MAHAVITARAN

SHORT E-TENDER NOTICE

Tenders are invited for procurement of HT XLPE cable 11kV 3C X 300 sq.mm for scheme MSKVY 2.0 with Estimated Cost of Rs. 86.07 Crs. against MSEDCL advertised Tender on website vide no. MMD/T-LTM-15/0823 due for submission on dtd. 30/08/2023. For details please visit website: https://etender.mahadiscom.in/eatApp/

HO PR 332/2023

Chief Engineer (MMD)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Original Agreement to sale dated 21.06.1992 and Registered Deed of Confirmation dated 15.02.1996 executed between Vijaya Sharad Varde as the Vendor of the first part and Shri Mansukh Chapsi Shah as the Purchaser of the other part and document registered under serial no PNL-483-1996 dated 16.02.1996 at Sub Registrar Office Panvel, Raigad in respect of A Residential Flat No.6, area admeasuring 527 sq. fts. (Built up), on the 2nd floor, in the building known as Guruprasad, CTS No.693/B. Taluka- Panvel in Panvel Town, District Raigad, Navi Mumbai (brevity sake "Flat"), was misplaced/lost and not traceable.

All persons having any claim in respect of the said premises, by way of ale, exchange. mortgage charge gift trust. nheritance possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing to the undersigned naving their office at 40, 6TH Floor, Onlooker Bldg., PM Road, Fort, Mumbai - 400001, within 07 (Seven) days from the publication of this notice, failing which, the claim of any such person/s will be deemed to have been waived and abandoned.

Place: Mumbai Date : 25.08.2023 Sandeep Kumar Singh, SKS Juris (Advocate)

FORM NO. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of section 366(2) of the Companies Act, 2013 ("Act"), an application is proposed to be made after 30days hereinafter to the Registrar at Mumbai that Sai Swarg

- Enterprises may be registered under Part I of Chapter XXI of the Act, as a company limited by shares. The Principal Object of the Company is "To build, construct, all infrastructure Projects, facilities or works and render all services in
- connection thereto" A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 1st Floor, Nand Commercial Complex, Station Road, Ambernath East, Thane - 421501.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA) Plot No. 6,7,8, Sector5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pir Code-122050, within 30days from the date of publication of this notice, with a copy to the Partnership Firm at its registered office.

For Sai Swarg Enterprises

Aslam Don

Dated this 25th August, 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. MR. RUPESH RAMDAS HATE AND MRS. PRANITA RUPESH HATE have purchased Flat no. 304 on 3rd Floor, admeasuring 535 Sq. ft. Super Built up i.e. 49.72 Sq. Mtrs. ouilt up area, in the building known as "SADASHIV DATTATRAY COMPLEX" constructed on N. A. land bearing Survey No. 388, Hissa No. 2 lying, being & situate at Village- Virar, Taluka - Vasai, District Palghai rom Mr. Ganesh Pandurang Karawade and further intended to mortgage the captioned flat with Piramal Capital and Housing Finance Limited. AND WHEREAS By Notarized Development Agreement dated 18/01/2003 Shri Raghunath Ramji Patil and Others granted development rights in respect of land bearing Survey No. 388, Hissa No. 2 in favour o Mrs. Pranita Pankaj Thakur.

If any person / anybody is having objection, claim, interest, dispute in the above said property/Flat, due to unregistered development agreement he she/they may call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims details of disputes within 14 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property. Sd/-

> Dr. Survakant Sambhu Bhosale (Advocate) Office Address:- 301, 3rd Floor, Matoshree Bldg. Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin - 400 602.

PUBLIC NOTICE

that our Client MR. RAJESH NIRMALCHANDRA PARIKH OW the Flat No. 203, C Wing, 2nd Floor admeasuring 351 Sq. Ft. Carpe Area, Sai Orchid building (erstwhile Prabhu Krupa), **Tilak Road Ghatkopar (East), Mumbai – 40007** (hereinafter referred to as the said Flat) is desirous of selling the said fla and hence this notice is given to all.

Mr. Nirmalchandra Amrutlal Parikl was the Owner of Room No. 9 or Ground Floor admeasuring 240 Sq Ft. Carpet area in the building know s "Prabhu Krupa" situated at Tilal Road, Ghatkopar (East), Mumbai 400077, died intestate on Di 18/10/1993 in Mumbai, (hereinafte referred to as "the DECEASED" leaving behind wife – Mrs. Lilavat Nirmalchandra Parikh, two married daughter namely – (1) Smt. Neelam S Damani and (2) Smt. Lataben S Mehta & three sons namely - (1) Mr. Harish Nirmalchandra Parikh, (2) Mr. Jayesh Nirmalchandra Parikh (3) Mr. Rajesh Nirmalchandra Parikh, as his only Heirs and Lega risions of the Hindu Successio Act, 1956 governing succession to his properties AND WHEREAS at resent, by mutual understandin 1) Mrs. Lilavati Nirmalchandr arikh. (2) Smt. Lataben J. Mehta (3) Mr. Harish Nirmalchandra Parik and (4) Mr. Jayesh Nirmalchandra Parikh have waived their aggregate 66.66% undivided share in favour or Mr. Rajesh Nirmalchandra Parikl WITHOUT ANY MONETAR CONSIDERATION by executing a du Notarized Affidavit Cum Undertaking dated 25/09/2015 and Smt. Neelam J. Damani has waived her 16.66% undivided share in favou of Mr. Rajesh Nirmalchandra Parik by executing a duly Notarized Affidavit Cum Undertaking dated 01/10/2015. By way of executing tw duly notarized Affidavit Cun Undertaking, the landlord had ransferred the rent receipt in the nam of Mr. Rajesh Nirmalchandra Parikl and thereby making him the Official Tenant of the said flat. By way of the Permanent Alternate Accommodatio Agreement duly executed between M/s. Sai Shakti Realtors (The Landlords) and Mr. Rajes Nirmalchandra Parikh (Tenant registered on 28th day of April 2018 under KRL-4 /5054/2018 with respec to Room No. 9 on Ground Floo admeasuring 240 Sq. Ft. Carpet area in the building known as "Prabhu Krupa" situated at Tilak Road, Ghatkopar (East), Mumbai - 400077 and by way of the said Permanen
Alternate Accommodation Agreemen Mr. Raiesh Nirmalchandra Parikh the owner of the said flat.

Any Party/Person either having or claiming any right, title, estate of interest claim or demand of any natur vhatsoever into, over or upon the said flat or any part thereof, whether by wa of inheritance, mortgage, sale agreement for sale, transfer assignment, lease, sublease, license sub-license, lien, charge, trust maintenance, easement, gift, lis *pendens*, decree or order of any adjudicating authority, exchange partition, power of attorney, Will bequest, FSI, tenancy, developmen rights, family arrangement/settlement possession, allotment or otherwise howsoever against the said flat is hereby required to make the same mown in writing to MAKWANA AND ASSOCIATESS, Advocates having address at Chamber No. 1. Teekav Shopping Centre, Mezzanine Floo Ready Money Mansion, 43 Vee Nariman Road, Mumbai- 40000 within 7 (seven) days from the date o publication hereof

Makwana and Associatess Email:makwanaandassociatess@ amail.com

Companies, Insight Out



Companies, **Monday to Saturday**

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in

> **Business Standard Insight Out**

bsindia obusiness.standard

business-standard.com

नवी मुंबईत आयोजित अनूप जलोटा शोमध्ये संदीप नागराळेची महत्त्वाची भूमिका

मुंबई, दि.२४ : अलीकडेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात देशभक्तीने भरलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात पद्मश्री भजनसम्राट अनूप जलोटा यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिथे त्यांनी देशभक्तीपर गाणी गायली आणि सर्वांना नाचायला भाग पाडले. अनुप जलोटा यांच्या शोच्या आयोजनात संदीप नागरालेचा व्हीएसएन प्रॉडक्शनयांच्या सह्योगने झाले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि चित्रपट निर्माते संदीप नागराळे यांनी



केले, तर जलोटा यांना भेटून

अनूप जलोटांचे मनापासून स्वागत महिन्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी गायक र-वप्नील बांदोडकरच्या आवाजात एक अल्बमही बनवला आहे.

वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी प्रोड्यूसर असोसिएशनमध्ये प्रोडक्शन या बॅनरची नोंदणी केली आणि तरुण पिढीमध्ये जागरूकता व्यसनमूक्तीवर लघुपट तयार केला ज्याने अनेक पुरस्कार जिंकले. यासोबतच तो अनेक फॅशन शो आयोजित करतो. पण बॉलिवुडमध्ये काहीतरी मोठं करायचं हे त्याचं ध्येय आहे. चाळीस बटूंना घेऊन त्यांनी आखरी गब्बर हा चित्रपट बनवला, हा एक अनोखा प्रयत्न होता. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान कॉमेडियन सुनील पाल अभिनीत मराठी चित्रपट 'एक होता

संदीप नागराळे गेल्या लेखक' प्रदर्शित झाला ज्यामध्ये तो सह-निर्माता म्हणून जोडला गेला होता. संदीप नागराळे एका मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत आहेत ज्यात एका छुप्या गुंडाची कथा असेल. तो लवकरच त्याची स्क्रिप्ट पूर्ण करेल आणि नंतर एका प्रसिद्ध अभिनेत्याशी संपर्क साधेल. नवीन प्रतिभावंतांना चित्रपट, टीव्ही, वेब सिरीजमध्ये काम मिळावे हा संदीपचा प्रयत्न आहे. संदीप नागराळे यांना बॉलिवूडसह सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महात्मा गांधी रत्न पुरस्कारही



मुंबई (प्रतिनिधी- ज्यांना दृष्टीच नाही अशा अधाना आम्ही करत असलेली मदत ही या अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करेल असा विश्वास ब्राईट फ्युचर ऑर्गनायझेशन फॉर दी ब्लाईंड संस्थेचे सेक्रेटरी सलमान मोल्ला यानी व्यक्त केला. ते या संस्थेच्या माध्यमातून अध व अध व्यक्तींच्या परिवारांना शैक्षणिक साहित्य वाटप मदत करताना दिहसर (पूर्व) येथिल आयोजित कार्यक्रमात

ब्राईट फ्युचर ऑर्गनायझेशन फॉर दी ब्लाईंड या संस्थेच्या वतीने दहिसर (पूर्व) येथे २१० अंध व अंध परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी संस्थेच्या वतीने स्कुल बॅग, वह्या, कपास पेटी, लंच बॉक्स, वॉटर बॅग, छत्री, आदि शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अंध व अंध परिवारातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी एसबीआय बँक, दहिसर (पुर्व) शाखा व्यवस्थापक अर्चना पै, हर्षदा मीडिया कम्युनिकेशन्सचे प्रोप्रायटर सागर द. शिंदे, खिजनदार अबुल होसेन आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहीर नोटीस

महत्त्वाची भूमिका बजावली. संदीपने

माझे अशिल श्री आंबराज श्यामराव खरटमल जय जमना को. ऑप. हौ. सो. लि. व्ही पी रोड डोंबीवली (प) या सोसायटीतील सदनिका बी ०५ संस्थेच्या दप्तरी श्रीमती लिला श्यामराव खरटमल यांचे नावे होती तीचे दिनांक २५ १० २०१९ रोजी निधन झाले आहे संस्थेचे सभासदत्व मिळणे करीता वारसानी सत्यप्रतीज्ञापत्र

आणी बंधपत्रा सह अर्ज केला आहे. या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्यार्ह प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्या खालील पत्यावर संर्पक साधावा अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजले जाईल. सदर सदनिकेचे सभासदत्व वरील अर्जदार श्री आंबराज श्यामराव खरटमल यांचे नावे ५० टक्के मिळाल्यावर येणार्र हरकत हि कोणावरही बंधनकारक नसेल.

ॲड. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: २५/०८/२०२३ (वकील उच्च न्यायालय) जी-८ हंसा अर्पा. गोडदेव भाईदर (पूर्व)

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यात येते की, मौजे वालीव, ता. वसई, जि. पालघर, येथील स. न. ७५ हि. न. २, वरील, सुप्रिम इंडस्ट्रीयल इस्टेट नं. २ प्रिमायसेस को-ऑप, सोसायटी लि. युनिट नं. ४३, पहिला मजला हा गाळा दि ०९.०५.२०१३ रोजीचा दु. नि. वसई येथील दस्त क्र. ५८२६-२०१३ अन्वरे श्रीमती नीता प्रकाश गोहील व श्री. प्रकाश आर. गोहील ह्यांनी विकत घेतला. त्यापैकी प्रकाश गोहील हे दि. २१.०८.२०२० रोर्ज मयत पावले. त्यांना १) नीता प्रकाश गोहीत (पत्नी), २) द्रष्टी प्रकाश गोहील (मुलगी व ३) वंशिका प्रकाश गोहील (मुलगी) ह वारस होते. परंतु द्रष्टी गोहील हिचे दि ०९.०२.२०१३ रोजी निधन झाले आहे त्यामुळे आता नीता गोहील व वंशिका गोहील ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत. त्यांच्य व्यतिरीक्त अन्य वारस नाहीत. त्यांना आत सदर गाळयाचे मालकी हक्क निर्विवाद करायचे आहेत. म्हणून त्याकामी हरकर्त मागवित आहोत. तरी सदर गाळया मध्ये कोणाही दसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकार हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्य मथुरा बंगला, हनुमान मंदीर हॉल जवळ यादव पाटील मार्जे, दिवाणमान, वसई रोड (प.), जि. पालघर, ४०१ २०२, ह्या पत्त्याव-व सोसायटी कार्यालयात लेखी पुराव्यासहीत कळवावे. अन्यथा कोणाचेही. कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील कारवाई केली जाईल.

वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, ती (गीता आनंद शेट्टी) नोंदणी जिल्हा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्हा मुंबई उपनगर येथे गाव एकसर, तालुका बोरिवली येथे स्थित आणि असलेल्या, वसलेल्या सी.टी.एस क्रमांक २४९९, धारक भूखंड क्रमांक १३१ येथील फ्लॅट क्रमांक २०३, अमर मातृछाया को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., दौलत नगर रोड नं.९, बोरिवली (पूर्व) मुंबई -४०००६६ च्या कायदेशीर मालक आहेत. ती अमर मातछाया को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.ची सदस्य आहे. तिचे वडील आनंद एस. शेट्टी आणि तिची आई श्रीमती. वरिजा आनंद शेट्टी हे वरील फ्लॅटचे संयुक्त मालक होते. दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी तिच्या आईच्या मृत्यनंतर माझे अशिल आणि तिचा भाऊ नयनेश ए. शेट्टी यांनी त्यांचे हक्क त्यांच्या वडिलांच्या नावे १० डिसेंबर २०२१ रोजी नोंदणीकृत रिलीज डीडद्वारे सोडले आहेत. त्यानंतर, तिच्या वडिलांनी सदर फ्लॅट माझ्या अशिल (गीता आनंद शेट्टी) यांच्या नावे १५ डिसेंबर २०२१ रोजी डीड ऑफ गिफ्टद्वारे भेट म्हणून दिला आहे.

वारसा, ताबा, गहाण, विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट, देखभाल किंवा अन्यथा जे काही असेल त्या मार्गाने सदर मालमत्तेवर किंवा त्याविरूद्ध कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्तींना याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ते लेखी स्वरूपात माझ्या कार्यालयात सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे, असफल राहिल्यास अशा व्यक्तीचे दावे सोडले, माफ केले आणि/किंवा त्याग केले गेले असे मानले जाईल.

दिनांक : २५ ऑगस्ट, २०२३. सही/-(एच. एम. शेट्टी, अधिवक्त) पलॅट नं.सी/४, तळमजला, आशा नर्सिंग होम जवळ, न्यू साई मंदिर सीएचएस लि., दहिसर (पूर्व) मुंबई - ४०० ०६८.

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, कै, संतोष भिवा बांदिवडेकर हे सदनिका क्र ३०६, ए विंग, तिसरा मजला. श्री गणेष्ठा अपार्टमेंट को.ऑ. हो.सो.लि.. राहल इंटरनॅशनल शाळेजवळ हनमान नगर, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि गलघर चे मालक होते तसेच शेअर्स सर्टीफिकेट क्र **४२ (डिस्टींक्टीव्ह क्र. २०६ ते २१०)** चे धारक होते ारी **कै. संतोष भिवा बांदिवडेकर** यांचे **दिनांक १४** o/२o२२ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देश केलेले नव्हते आणि आता **कै . संतोष भिवा बांदिवडेक** गंस्यापश्चात आमचे अशिल आणि त्यांची पत्नी **श्रीमती साक्षी संतोष बांदिवडेकर** यांनी सदर मयत सभासदा भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकार हनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव ागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्ज गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के. हितसंबंध, हिस्स ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आ नला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबध हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीर्च पढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकड रण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प

जाहीर सूचना

मे. महाराष्ट्र स्टेट कॉटन ग्रोव्हर्स मार्केटींग फेडरेशन लिमिटेड हे युनायटेड को-ऑपरेटिव्ह हौसिंग **सोसायटी लि.,** पत्ता: सर्व्हे क्र.४५६/१, सीटीएस क्र.१०४५/बी, भामशा अपार्टमेंट, रामनगर तलाव समोर, चिंचोळी बंदर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य मारतीमधील ई-विंगमधील फ्लॅट क्र.६,९,१०,१३ चे ग्रारक आहेत, यांच्याकडून त्यांचे कार्यालय स्थलांतराच्य वेळी अनुक्रमांक ३८१-३९०, दोन्हीसह असलेले शेअर्स धारक दिनांक २८ फेब्रुवारी, १९९१ रोजीचे भागप्रमाणपः क्र.बी-२८ हरवले आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कार्ह दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील टिलेल्या मार्गाने व्यवहार करण्याम मोमायटी मोकली असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार, आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय. नोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य गरखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सायं.७.०० ते रात्रौ.९.३० पर्यंत पलब्ध आहेत.

मा. सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०८.२०२३

जाहीर नोटीस

माझे अशिल **श्रीमती. विनल विनायक सावंत** यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आ की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे मालक कै. श्री विनायक राजारामें सावंत यांचे दिनांव ०३.०८.२००६ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच्य श्चात त्यांची पत्नी **श्रीमती. विनल विनायक सावंत** त्यांची विवाहीत मलगी **सौ. सोनाली रविंद्र सावं**र (पुर्वाश्रमिची कु. सोनाली विनायक सावंत) आपि ालगा **श्री. संजीव विनायक सावंत**े हे वारसदा ु आहेत. **सौ. सोनाली रविंद्र सावंत (पुर्वाश्रमिची कु** सोनाली विनायक सावंत) आणि श्री. संजीव **विनायक सावंत** यांनी नमूद मिळकतीमधील त्यांच अविभाजीत हीस्सा, हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार ह दि. ११.०८.२०२३ रोजी हक्कसोड पत्र नोंदणी ब्र बरल ७-१२२२९-२०२३ अन्वये श्रीमती. विनल **विनायक सावंत** यांना दिला आहे.

या नोटीशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात गलमन्त्रेत असलेले कै. श्री. विनायक राजाराम सावंत यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबधी त्यांचे त्रारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकङू हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मत कार्यालय : ६१२/बी २०. अनिता सोसायटी, सेक्टर ६ ारएससी रोड–५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपल्य , गागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत अन्यध तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल तद्नंतर माझे अशिल श्रीमती विनल विनायक सावंत यांना सदर फ्लॅट विकण्या हस्तांतरण करण्यास त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याची व्हिलेवा

. लावण्यास मोकळीक राहील. मिळकतीचा तपशिल

म्लॅट नं.६, चारकोप सागर विहार सह. गृह. संस्थ मर्या., प्लॉट नं. १२६, सेक्टर ४, रोड आरडीपी -७ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ५४.६२ चौ.मी. बिल्ट अप् गांव: कांदिवली, तालुका: बोरीवली, मुंबई उपनग

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: २५/०८/२०२३

PUBLIC NOTICE

say and declare that my client Mr. Ankur A rivedi (Flat Owner) have lost / misplaced his following Original Deed of Apartment dated 01-04-2014 from my client residence at the time of maintenance, the misplaced documents viz. Deed of Apartment of "Glitterati Apartments" "E" Building, Flat No. 402, Pimpari Chinchward, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra Admeasuring 245 sq.ft. Carpet area (appx.) In "Glitterati Apartments Since the above original Deed of Apartmen Police FIR is being register under No. 73966. 2023 dt. 24/08/2023 Anyone having any of Mr. Vivek B. Sudade, Advocate High Cour. naving at Asthavinayak CHS Building No 92/2600 Kannamwar Nagar-2, Vikhroli (E) Mumbai - 400 083 Tel.: 9819336783. Origina Deed of Apartment will bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing which no claim will be entertained by the undersigned.

Date : 25/08/2023 VIVEK B. SUDADE Place : Mumbai. Advocate High Court

विक्रीचा जाहीरनामा

स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा महाराष सहकारी संस्था नियम, 1961 चे नियम 107 व 11-ई अन्वये आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे या संस्थेचे थकबाकीदार सभासद श्री रशिदा बेगम अहमद सिद्दीकी के/ऑफ असलम इब्राईम शेख यांच्याकडील येणे वसुली करिता खालीत स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री **"जसी आहे** जेथे आहे आणि जशी आहे ही आहे " *त्य*

जाहीर विक्री दिनांक 26.09.2023 वेळ दुपारी 2.00 वाजता, *ठिकाण* आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हो.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे.

मालमत्तेचे वर्णन शॉप नं. 07, तळ मजला, आम्रपार्ल शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी. शांतीनगर, सेक्टर - 11, मिरा रोड पुर्व, ता जि. ठाणे क्षेत्रफळ 560 चौ.फुट बिल्टअप जना सर्वे नं. 746 व नविन सर्वे नं. 100.

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या ठिकाणी पहावयास मिळतील सदरचा लिलाव करणे वा स्थगित करण बाबतचा अंतिम निर्णय ठेवणेत आलेला आह तसेच लिलावातील बोली स्विकारणे किंवा नकारणेचा अधिकार राखून ठेवण्यात आलेल. आहे. स्थावर मालमत्ता जसी आहे तर्श तत्वावर विक्री करण्यात येईल. लिलाव पुर्व थकबाकीदार यांनी संपूर्ण रक्कम भरण्यार लिलाव रद्द केला जाईल.

ठिकाण : ठाणे दिनांक : 25.08.2023 एच. आर. गावडे (एम.एस.सी. (अग्री.) विशेष वसुली व विक्री अधिकारी मिरा भाईंदर को.ऑप. हौ. सो. फेडरेशन लि. भाईंदर (पूर्व), ठाण

विक्रीचा जाहीरनामा

स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा महाराष सहकारी संस्था नियम, 1961 चे नियम 107 व 11-ई अन्वये आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे या संस्थेचे थकबाकीदार सभासद <mark>श्री. गुलाम अहमद</mark> पटेल के/ऑफ श्रीम. खतीजा यांच्याकडील येणे वसुली करिता खालील स्थावर मालमत्तेर्च जाहीर विक्री "जसी आहे जेथे आहे आणि जशी आहे ही आहे " त्या स्थितीतत्वावर. जाहीर विक्री

दिनांक 27.09.2023 वेळ दुपारी 2.00 *वाजता, ठिकाण* आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे.

मालमत्तेचे वर्णन फ्लॅट नं. 102, बी/31, 1ला मजला आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ सोसायटी., शांतीनगर, सेक्टर - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे क्षेत्रफळ 560 चौ.फुट बिल्टअप, जुना सर्वे नं. 746 व नविन सर्वे नं. 100 (पार्ट).

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या ठिकाणी पहावयास मिळतील

सदरचा लिलाव करणे वा स्थगित करप बाबतचा अंतिम निर्णय ठेवणेत आलेला आहे तसेच लिलावातील बोली स्विकारणे किंव नकारणेचा अधिकार राखून ठेवण्यात आलेल. आहे. स्थावर मालमत्ता जसी आहे तशी तत्वावर विक्री करण्यात येईल. लिलाव पुवी थकबाकीदार यांनी संपूर्ण रक्कम भरण्यार लिलाव रद्द केला जाईल.

ठिकाण : ठाणे दिनांक: 25.08.2023 सही/ एच. आर. गावडे (एम.एस.सी. (अग्री.) विशेष वसुली व विक्री अधिकार मिरा भाईंदर को.ऑप. ही. सो. फेडरेशन लि. भाईंदर (पूर्व), ठाणे

PUBLIC NOTICE

Shah, member of the Krishna Apartment Co operative Housing Society Ltd. and owner of Flat No. B/703, Krishna Apartment, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107. died intestate on 21/10/2020. Mr. Gaura
Vasant Shah is claiming transfer of share
and interest in the capital / property of th
society belonging to the deceased member in nis name being son and one of the legal he and successor of the deceased. Mrs. Kancha Vasant Shah & Mr. Harsh Vasant Shah, th Vasant Shah & Mr. Harsh Vasant Shah, the other legal heirs of the deceased have decided to release their respective share in respect of the the above Flat belonging to the deceased in favour of Mr. Gaurav Vasant Shah by entering into a registered Release Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belavirus to the deceased in second the deceased it any for transier of shares and interest belonging to the deceased in respect of the said Flat as well as registration of Release Deed, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the Deed of Release will be consisted and the decease of the second of the s be executed and the society will transfe shares and interest belonging to the decease in the name of Mr. Gaurav Vasant Shah and

K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar
Mira Road, Dist. Thane

जाहीर सूचना

मी श्री. आनंद नारायण काकडे सांगत की. खोली क्र. ५ म्युनिसीपल बि. क्र. १९ ९६ टेनामेन्ट, शर्नि मंदिराजवळ, मुस किल्लेदार स्ट्रीट, भायखळा (प.), मुंबई ११ वरील खोली मूळ भाडेकरू साबिर अहमद मोहम्मद इब्राहिम यांच्या नावे आहे. ते मयर झाले असून त्यांची मुलगी श्रीमती मेहमूदर शब्बीर अहमद यांच्याकडून शपथपत्राद्वारे २०१२ मध्ये विकत घेतलेली आहे. श्रीमती मेहमुदन शब्बीर अहमद त्यांचे वारसदा आणि नातेवाईक यांचा कोणतार्ह ठावठिकाणा नाही. तरी मेहमूदन शब्बी अहमद त्यांचे वारस व नातेवाईक असेल तर ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपास-१५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावे . संपर्क साधावा अन्यथा वरील खोली श्री. आनंद नारायण काकडे यांच्या नावे किली जाईल

दिनांक : २५-८-२०२३ स्थळ : मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रशासकीय अधिकारी, मालमत्ता विभाग, ई वॉर्ड १०, शेख हाफिजउद्दीन मार्ग, भायखळा मंबई ४०० ००८

जाहीर नोटीस

या नोटीस व्हारे तमाम लोकांस कलविण्यात येत की : गाव मौजे गोखिवरे, वसई (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर, येथिल सर्वे नं. २२ँ५, हिस्सा नं. १/९ क्षेत्र हे. आर. प्र. ०.१०.६०, पोख. ०.००.४० आकारणी रु. पै. १.५१. येथील असलेली संपण मिळकत जागा **१. श्री. न्युटन गोम्स २. जोए**न (विजया) न्युटन गोम्स यांच्या मालकी कब्जेवहिवाटीची आहे व त्यांनी सदर संपूण मिळकतीपैकी क्षेत्र ९.८ गुंठे खुली जागा माझे अशील . श्री. गणेश राजा वरखंडे २. श्री. वीरेन्द्र लालचंद **विश्वकर्मा** यांना टायटल क्लीयर करून कायदा प्रमाण कायमस्वरूपी देण्याचे मान्य केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचा गहाण, दान, करार किंवा अन्य कोणत्यादी प्रकारचा दक्क अधिकार किंव हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध द्याल्यापास १४ दिवसांच्या आत सर्व पुरविण्याशी लेखी, एल डी यादव वकील शॉप नं.१८, साई बाजार, तुळींज रोड तुळींज पुलिस चौकीच्या मागे, नालासोपारा (पूर्व) ता. वसई, जि. पालघर ४०१ २०९ ह्या पत्त्याव कलवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोड़-दिला आहे असे समजन माझे अशील त्यांचेबरोब . देनांक २५.०८.२०२३

एल. डी. यादव (वकील)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that premises bearing Flat No.502 on 5th Floor in the building No.E-F of Sunplansy Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Vrishi Complex, I. C. Colony, Borivali (West), Mumbai 400103 along with five fully paid up shares of Rs.50/ each issued under Share Certificate No.10 and bearing distinctive Nos. from 46 to 50 (both inclusive), is to be transferred in the name of Mr. Jeetendra Chandrasen Keswani after his father Mr. Chandrasen Sunderdas Keswani, expired on 01/07/2022 and his nother Mrs. Harsha Chandrasen Keswani expired on 10/02/2021. All persons who have any claim, right, title

and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing o the undersigned at her address at Shop No 14. Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

> (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate

अमित सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ नोंदणीकृत कार्यालय: १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२, भारत. फोन: ०७३१-३५२१७००, ई-मेल:info@amitltd.com, वेबसाईट:www.amitsecurities.com

३१वी एजीएम, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **अमित सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३१वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी द्.०१.००वा**. कंपनी कायदा २०१३

(कायदा) च्या लागू तरतुर्दी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.९३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, परिपत्रक क्र.२/२०२२ दि.५ मे २०२२. परिपत्रक क्र.१०/२०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर. २२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर् , १०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभा घेण्याची अनुमती मिळाली असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

३१वी एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच ई-वोटिंगसह व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३१व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी नॉगइन तपशील ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटर्र सहभागीदार (डीपी) कडे एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार नोंद आहेत त्यांना **बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३** रोजी पाठविण्यात आले आहे आणि ते कंपनीच्या www.amitsecurities.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्रस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार एजीएममध्ये ई वोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात (रिमोट ई-वोटिंग) ३१व्या एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार कंपनीने सदस्यांना दिलेला आहे. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वार देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत विषयावर विमर्ष केले जाईल.

रिमोट ई-वोटिंग कालावधी <mark>१२ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे</mark> प्रारंभ होईल आणि **१**२ **सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे** समाप्त होईल. तदुनंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. नोंद दिनांक **८ सप्टेंबर. २०२३** रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स मिळवते आणि एजीएमच्या नोटीस पाठविल्यानंतर कंपनीच सदस्य बनते. कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे म्हणजे **८ सप्टेंबर, २०२३** लॉगिन आयर्ड आणि पासवर्ड <u>compliance@ankitonline.com</u> वर विनंती पाठवून प्राप्त करू शकतात तथापि. जर एखाद्या व्यंक्तीने ई–मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणी केली असेल तर विद्यमान यूज आयडी आणि पासवर्ड मत निर्णायक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नसेल त्यांना सभेत उपस्थित राहन त्यांचे मत देण्याता अधिका असेल. सदस्यांने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

ई-वोटिंगबाबत व एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास हेल्पसेक्शनअंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर फ्रिक्केन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा <u>hekpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ई-मेल किंवा **श्री. नितीन कुंदर** (०२२-२३०५८७३८) किंवा **श्री. राकेश दळवी** (०२२-

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) नियमने २०१५ चे नियम ४२ नुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स **९ सप्टेंबर**, २०२३ <mark>ते १५ सप्टेंबर, २०२३</mark> (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेस सदस्यांची नोंद घेण्याच्या हेतुसाठी बंद ठेवण्यात येतील.

अमित सिक्युरिटीज लिमिटेडकरीता नितीन माहेश्वरी डीआयएन:०८१९८५७६

PUBLIC NOTICE

We, AJAY KUMAR H GOND and SHANICHARI DEVI Address at shop o.15, Park Regency, Central Park Nallasopara (E),Taluka Vasai, Dist Palghar - 401209, have lost/misplaced Original Share Certificate No. (Not Known) of shop No.15, Park Regency Central Park, Nallasopara (E),Taluka Vasai, Dist. Palghar - 401209. The mplaint regarding this is registered with Fulini Police Station vide lost report No 25048/2023. If any body have any claim of bjection regarding the loss of said Shares nen kindly contact me within the period of 15 days or else it shall be treated as no oody have any claim or objection and the ociety will issue a duplicate Shar

> AJAY KUMAR H GOND SHANICHARI DEVI

जाहीर सूचना

श्रीमती वनिता देविदास दवणे या फ्लॅट क्र.टाईप४

गी/१०३, १ला मजला, क्षेत्रफळ ४८८ चौ.फु. बिल्टअप

क्षेत्र. **राऊल नगर** म्हणन ज्ञात इमारत. जमीन सर्व्हे

ह.१७८ व १९, गाव कुरगाव, तालुका पालघर, जिल्हा

लघर या जागेच्या मालक आहेत. मळत: सदर फ्लॅं

श्री. देविदास दत्तात्रय दवणे व श्रीमती वनिता देविदास दवणे आणि मे. सुविधा डेव्हलपर्स यांच्याकडून दिनांक

९.०६.२०१० रोजीचे नोंद् दस्तावेज् क्र.पीएलआर्

७९९/२०१० नुसार खरेदी केले होते, सदर फ्लॅ

बरेदी करण्यासाठी त्यांनी डीएचएफएल हौसिंग कायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते आणि सदर

ल्टॅट यांच्याकडे तारण ठेवले आहे. आता पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स यांनी

तेएचएफएलचा ताबा घेतला आहे आणि **श्री. देविदास**

इत्तात्रय दवणे यांचे १४.०२.२०२३ रोजी निधन झाले

यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमर्त**

विनता देविदास दवणे (पत्नी), २) श्री. माविन देविदास

दवणे (मुलगा), ३) कुमारी तन्वी देविदास दवण

(मुलगी) हे आहेत आणि आता श्रीमती वनिता देविदास इवणे यांनी गृहकर्ज विमा योजनेच्या दावा मार्फत कर्जाची

रतफेड केली आणि त्यांनी सदर फ्लॅटचे सर्व मुळ

कागदपत्रे पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स

पर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनंती

भाहे की, त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक

हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपबाबत कोणतार्ह प्रधिकार, हक्क, हित तसेच अर्ज केलेल्या मालमत्तेत

काही अधिकार असल्यास योग्य पुराव्यांसह सदर

. जेणताही आक्षेप किंवा टावा नाही असे समजले जार्डल

दुकान क्र.बी-६, विष्णु दर्शन कोहौसोलि., राध

नगर, तुळींज रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९.

सही/

प्रिया नितीन कार्

वकील उच्च न्यायालय

ांच्यांकडे परत मागितले आहेत.

पूचनेपासून **१४ दिवसांत** कळवावे,

देनांक: २५.०८.२०२३

Emigration Act 1983, for expor Manpower have closed the busines with an immediate effect. In the event if there is any complair against us the same may be referred vithin 30 days of publication of thi notice, copies of the complaint may also be sent to the Protector General o Emigrants Ministry Of External Affairs overnment Of India, Akbar Bhawar Satya Marg, Chanakyapuri, New Delh

Address of the office

Registered Office At 201, Symphony Premises CHSL Nehru Road, Vileparle (East), Mumbai - 400057

PUBLIC NOTICE

We M/S Jasper International RC NO. B1093/MUM/PER/1000+/5/9361

2018, dated:13/8/2018 unde

Place : Mumbai Date : 25/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client MR. MUDASSAN HAIDER ALI SHAH. That the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by <mark>Late. SABIHA HAIDER ALI SHAH</mark> surviving legal heirs:

Sr No	Name of the Legal heir	Relation with Deceas
1.	Haider Ali Abdul Gani Shah	Husband
2.	Afsana Begam Haider Ali Shah	Daughter
3.	Asif Haider Ali Shah	Son
4.	Sabeena Hafiz Shah	Daughter
5.	Rumana Shahzad Ali Pasha	Daughter
6.	Mudassar Haider Ali Shah	Son
It is hereby given to the Public Notice that my clie		

It is nereby given to the Public Notice that my client MR. MUDASSAR HAIDER ALI SHAH, being one of the legal heir / representative of the deceased is willing to transfer the said property as well as shares in his name in the record of Society, more particularly escribed in the schedule hereunder written.

described in the schedule hereunder written. Therefore any person's having any claim in respect of the above referred properties or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 478 778) at their Office at IEIA to 10.72 Building No 4 the undersigned Ādvocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278) at their Office at Flat No. 102, Building No. 4. Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612 within a period of 07 days (both days inclusive) of the publication here failling which the claim of such person's will deemed to have been waived and for abandoned.

"SCHEDULE"

All that piece and parcel of Flat No. 504, 5th Floor 18-1* Building, NICE PARK CO-OP, HSG. SOC. LTD. 4t. S. No. 184, Hissa No. 2-48, 2-8. Mumbra Panwe Road, Shill, Tal. & Dist. Thane - 400612, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane. Date : 25/08/2023 Sd/- N. A. PATEL (Advocate)

कामदगिरी फॅशन लिमिटेड सीआयएन- एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

इंडस्ट्रीयल इस्टेट कंपाऊड, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर::९१-२२-६९४३३०००, वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:cs@kflindia.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कामदिगरी फॅशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक

सर्वसाधारण सभा **सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०,००वा, (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सदारे (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह ३६व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्वांना विद्युत स्वरुपात गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविले आहे. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परित्रपक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.kflindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

त्यांनी त्यांचे डीपीकडे ई–मेल नोंद्र करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल आरटीएकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून नोंद करावे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय) द्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार सूचित करण्यात येत आहे की: कंपनीने विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत देण्याकरिता कंपनीने स्विधा

ई-मेलचे स्थायी नोंदणीकरिता डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की

दिलेली आहे. कंपनीने एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) एजीएममध्ये विमर्षीत होणाऱ्या विषयावर मत देण्याची सुविधा

२) रिमोट ई–वोटिंग **शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे** प्रारंभ होईल आणि रविवार, १७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. या ई-वोटिंग कालावधीत सोमवार, १९ सप्टेंबर, २०२३ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारण असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत देता येईल. त्या वेळेनंतर ई-वोटिंगकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.

 सभेच्या ठिकाणी रिमोट ई-वोटिंग मतदानाची स्विधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार असेल. नोंद तारखेला सदस्य नोंद पस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा

४) ज्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांकला भागधारक म्हणून पात्र ठरले असल्यास त्यांनी एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला एखादी व्यक्ती सदस्य नसल्यास त्यांनी एजीएम स्चना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

५) ज्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत तरतूद करण्यात येणाऱ्या टपाल/मतदानपत्रिकेने त्यांचे मत देता येणार नाही. सभेच्या ठिकाणी रिमोट ई-वोटिंगने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार

६) एजीएमपूर्वी किंवा दरम्यान सदस्यांना सहाय्यता हवी असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर एनएसडीएलकडे/०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७०००

> कामदगिरी फॅशन लिमिटेड करिता दिपा तोष्नीवाल कंपनी सचिव

> > ए६६०७३

२५ ऑगस्ट, २०२३ मुंबई